

पोर्टेबल टाकी भरताना आग



जर आपण डिसेंबर २००८ चे बीकॉन वाचलेत तर छायाचित्रे सारखीच असल्याचे लक्षात येईल. होय, ही तीच घटना आहे. पॅकेजिंग विभागातील एका ३०० गॅलन क्षमतेच्या पोर्टेबल स्टील टाकीत (टोट) इथाईल ॲसिटेट भरले जात असताना ही आग लागली. अधिक माहितीसाठी डिसेंबर २००८ चे बीकॉन पहा. डिसेंबरमध्ये आपण ज्वालाग्राही वातावरण पेटवू शकणाऱ्या रिथितिज विद्युतच्या टिणग्या प्रतिवंधित करण्यासाठी विद्युत वाहक उपकरण बॉर्डींग व ग्राउंडींग करण्याचे महत्व चर्चिले होते. सर्व घटनांमधून अनेक धडे मिळतात, याचा विशेष उल्लेख आम्ही बीकॉनमध्ये अनेक वेळा, केला आणि आताही एकच घटना विविध मुद्दे विषद करण्यासाठी वापरत आहोत.

पहा, वरील आकृती १ मध्ये, टोट टाकी एका आखूड नोझलने भरले जात होती. आणि ज्वालाग्राही इथाईल ॲसिटेट हवेतून एका धारेसारखे ओतले गेले आणि निःसंशय तेथे लहान थेंबांचे धुके बनले असणार. हवेतून मोकळे पडण्याऱ्या द्रवामुळे स्थितिज विद्युत भार तयार होऊ शकतो. आणि ज्वालाग्राही वातावरण पेटवू शकणाऱ्या टिणग्यांमध्ये रूपांतरीत होऊ शकतो.

धारूची पोर्टेबल टाकी भरण्याच्या प्रमाणित (नेशनल फायर प्रोटक्शन असोसिएशन – NFPA ७७ द्वारा) पद्धतीनुसार टाकी डिप पाइपचा वापर करून तळाकडून भरावी. डिप पाइप किमान १५० मिलीमीटर (६ इंच) द्रवात बुडेपर्यंत द्रवाची गति १ मीटर प्रति सेकंद (३.३ फूट प्रति सेकंद) किंवा त्याहीपेक्षा कमी ठेवा. आकृती २ मध्ये योग्य पद्धत दर्शविली आहे.

आपण या घटनेवरील चर्चा अजून सपवलेली नाही. फ्रेग्वारीच्या बीकॉनमध्ये आणखी काही धड्यावर आपण बोलणार आहोत.

जानेवारी २००९



PSID Members Free Search for "Static Charge"

आपण काय करू शकता?

- टाक्या ज्वालाग्राही द्रवाने भरताना नेहमी योग्य प्रकारे डिझाइन केलेली उपकरणे वापरा. लक्ष्य देण्यायोग्य काही गोष्टी:
 - डिप पाइप वापरा किंवा टाकी तळाकडून भरा.
 - जर द्रव उंचावरून पडण्याची शक्यता असेल तर प्रवाह कमीतकमी ठेवा.
 - पाइनलाइन्स व उपकरणांना योग्य बॉर्डींग व ग्राउंडींग करा.
 - ज्वालाग्राही द्रव हाताळण्यास योग्य असे डिझाइन केलेले नोझल व होज वापरा. उदा. बॉर्डींग केलेला ब्रेडेड होज किंवा फिटिंगजना जोडलेला होज.
- जेव्हा आपण बीकॉन वाचता तेंव्हा विषद केलेल्या घटनेतून मिळणाऱ्या धड्यावर लक्ष्य ठेवा. आपल्याकडे जागा मर्यादित आहे, आणि ज्या घटनांची आपण चर्चा करतो त्याची आपण एका पानात जेवढी माहिती देऊ शकतो त्यापेक्षा किंतीतरी जास्त शिकण्यासारख्या गोष्टी त्या घटनेत असतात.

ज्वालाग्राही टाक्या किंवा कंटेनर्स भरताना ज्वालाग्राही द्रव उंचावरून पूर्ण देऊ नका!

AIChE © 2008. सर्व हक्क राखीव. अव्यावसायिक, शैक्षणिक हेतूसाठी वापरण्यास प्रोत्साहन आहे. तथापि CCPS शिवाय अन्य कोणी पुनर्विक्री करण्यास सक्त मनाई आहे. संपर्क : ccps_beacon@aiche.org or २१२.५९१.७३१९

हे बीकॉन सहसा अफीकन, अरेबिक, चिनी, डॅनिश, डच, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, हिन्दू, हिंदी, हंगेरियन, इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, मालय, मराठी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, रॅनिश, स्वीडीश, तमिळ, थाई, तुर्की, आणि व्हीतनामी इत्यादी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

This Beacon is translated in Marathi by Mr. S.K. Gulawani, Maharashtra, India.

On behalf of all of the readers of the Beacon in 29 languages, CCPS and the CCPS Process Safety Beacon Committee would like to thank all of our volunteer translators for their efforts on behalf of process safety throughout the world in 2008.

All translators are volunteers, and the only compensation that they receive is the knowledge that their efforts are helping to improve process safety throughout the process industries. Because of their volunteer efforts, CCPS is able to distribute the Process Safety Beacon in 29 languages as of December 2008. If you know, or meet, any of our translators in the course of your work, please thank them personally for their work. If you are interested in translating the Beacon into a language which is not currently available, please contact us at ccps_beacon@aiche.org and we will provide you with information on the procedure for translation.

Afrikaans: Francois Holtzhausen, Sasol	Korean: Hwan Bae, SK Corporation
Arabic: Khalid Walid Haj Ahmed, Alfaisal University	Malay: Pillai Sreejith, Trident Consultants and Amiruddin Bin Abu Bakar, PETRONAS
Brazilian Portuguese: Antonio Lauzana, Petrobras / Repar	Marathi: Shirish Gulawani, Excel Industries Ltd., and Thermax Limited
Chinese: Li Yi, Kunming Cellulose Fibers Co., Ltd	Persian (Farsi): Mostafa Sadeghpour National Iranian Oil Refinery and Distribution Company(NIORDC)
Danish: Martin Anker Nielsen and Ole Raadam, Becht Engineering Co., Inc	Polish: Fabian Cieslik, 3M, and Agnieszka Majchrzak, Płock, Poland
Dutch: Marc Brorens, BP Rotterdam Refinery	Portuguese: Nuno Pacheco, Repsol Polímeros and Helder Figueira, DuPont Safety Resources
French: Robert Gauvin, Pétromont	Russian: Sergey V. Belyaev, EHS Manager
German: Dieter Schloesser, Basell	Spanish: Julio Miranda, ACM Automation Inc.
Gujarati: Mayoor Vaghela, HELPS Safety Consultant	Swedish: David Aronsson, DSM Anti-Infectives
Hebrew: Yigal Riezel	Tamil: Varun Bharti, Cholamandalam MS Risk Services Ltd.
Hindi: Alok Agrwal, Chilworth Safety & Risk Management	Thai: Surak Sujaritputangoon, HMC Polymers Co., Ltd.
Hungarian: Maria Molnarne, BAM, Berlin	Traditional Chinese: S.G.Lin, Taiwan PolySilicon Corp.
Indonesian: IIPS (Alvin/Darmawan/Vidya/ Wahyu)	Turkish: Hasim Sakarya, Dow
Italian: Cesare Mazzini and Monia Casana, Uniqema	Vietnamese: Ha Van Truong, BP
Japanese: Takuya Kotani and colleagues, SCE-NET	